

August 28, 2024

BSE Limited

Corporate Relations Department P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip code: 532859

Dear Sirs,

National Stock Exchange of India Limited

"Exchange Plaza", Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Symbol: HGS

Sub: Submission of Newspaper publications - Notice of 29th Annual General Meeting, Book Closure dates and remote e-voting information

This is in continuation to our letter dated August 14, 2024 intimating about convening of 29th Annual General Meeting ('AGM') of Hinduja Global Solutions Limited ('the Company') will be held on September 27, 2024.

In this regard, we have to inform you that the Company has published the notice convening the said AGM through video conference and other related details in the Newspapers (i.e. Business Standard and Sakal) dated August 28, 2024. Copies of the said newspaper clippings are attached for information and records please.

You are requested to kindly take the above on record.

For Hinduja Global Solutions Limited

Narendra Singh **Company Secretary** F4853

Encl: As above





Asian Paints Limited CIN: L24220MH1945PLC004598 Registered Office: 6A, Shantinagar, Santacruz (East), Mumbai - 400 055 **Phone No.:** (022) 6218 1000

Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com

NOTICE

TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND**

This Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendments thereto ('IEPF Rules').

In terms of the provisions of Section 124(6) of the Act read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company has already sent individual notices to those shareholders at their registered address, who have not claimed their dividend for seven (7) consecutive years or more, inter alia, providing them the details of their unclaimed dividend and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by Monday, 11th November 2024. to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF

In terms of Rule 6 of the IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio No./ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on the website of the Company (www.asianpaints.com) for information and necessary action by the shareholder(s).

The Company will not transfer shares to the Demat Account of IEPF Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypothecated or pledged under the provisions of the Depositories Act, 1996.

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by Monday, 11th November 2024, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPE Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that -

- <u>For equity shares held in electronic mode</u>, the shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority in accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further
- For equity shares held in physical form, new share certificate(s) will be issued and subsequently transferred to the demat account of the IEPF Authority in accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further notice. Further, upon issue of such new share certificate(s) the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and nonnegotiable.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholder(s) can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application in prescribed Web Form IEPF-5 available on website of IEPF Authority (www.iepf.gov.in) along with fee specified by the Authority from time to time in consultation with the Central Government after obtaining the Entitlement Letter from the Company in terms of the IEPF Rules.

In case of any queries, please contact our Registrar and Transfer Agent: Link Intime India Pvt. Ltd

(Erstwhile TSR Consultants Private Limited) (Unit: Asian Paints Limited)

C-101.1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg. Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel No.: +91 810 811 8484

Fax: +91 22 6656 8494 Toll Free number: 1800 2100 124 Email: csg-unit@linkintime.co.in

Website: www.linkintime.co.in

For ASIAN PAINTS LIMITED

Place : Mumbai Date: 27th August, 2024

R J JEYAMURUGAN **CFO & COMPANY SECRETARY**

Rustomiee **KEYSTONE REALTORS LIMITED** CIN: L45200MH1995PLC094208

Regd. Off.: 702, Natraj, MV Road Junction, Western Express Highway. Andheri (East), Mumbai, 400069, Maharashtra, India. Tel No.: +9122 6676 6888; | Email: cs@rustomjee.com | Website: www.rustomjee.com

NOTICE Notice is hereby given that:

- The 29th Annual General Meeting (AGM) of the Members of Keystone Realtors Limited ("the Company") will be held on Wednesday, September 18, 2024 at 04:00 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the AGM Notice.
- The AGM is being convened in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, 02/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 (collectively 'MCA Circulars') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SERLListing Regulations" read with the SEBI Circular numbered SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 read with SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circul SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020.
- In compliance with above referred Circulars and the relevant provisions of the Act and the SEBI Listing Regulations, the Notice of the AGM and Annual Report for F.Y. 2023-24 has been sent only through electronic mode and to only those Members whose e-mail IDs ar registered with the Registrar and Share Transfer Agent/Depository Participant.

- In case the Members' email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, login details for remote e-voting and e-votin are being sent on the registered email address.
- In case the Members' has not registered his/her/their email address with the Compar its RTA/Depositories:
- In the case of Shares held in Demat mode: The Members may please contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account a per the process followed and advised by the DP.

In the case of Shares held in physical mode: The Members are requested to update their email addresses by writing and quoting their folio numbers to the Link Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company ("R&T Agent") by email to mt.helpdesk@linkintime.co.in or by letter addressed to Link Intime India Private Limite Unit. Keystone Realtors Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg Vikhroli (West), Mumba 400083 Maharashtra or to the Company by email to cs@rustomjee.com or by lette addressed to the Company Secretary, 702 Natraj, M. V. Road Junction, Western Expres Highway Andheri Fast Mumhai - 400 069

- The AGM Notice and Annual Report has been circulated to Members through electron mode on August 27, 2024.
- Members holding shares either in physical form or demat form, as on the cut-off date i. September 11, 2024, may cast their vote electronically on the business as set forth in the AGM Notice, through remote e-voting system of National Securities Depository Limite ("NSDL"). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in AGM Notice All the Members are informed that:
- a. The business as set forth in the AGM Notice is to be transacted through voting by electronic means:
- b. The remote e-voting shall commence on September 14, 2024 (09:00 a.m.): c. The remote e-voting shall end on September 17, 2024 (05:00 p.m.);
- d. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM
- is September 11, 2024;
- e. E-voting shall not be allowed beyond 05:00 p.m. on September 17, 2024; Members may note that: 1. Remote e-voting module shall be blocked by NSDL beyor 05:00 pm on September 17, 2024 and once the vote on resolution is cast by a Member
- the Member will not be allowed to change it subsequently; 2. The Members who will b attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remo e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at the AGM provided by NSDL; 3. Members who have cast their vote through remote e-voting ma also attend the Meeting but shall not be entitled to vote again: 4. Only those Member whose names are recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facilit of remote e-voting or voting at the AGM;
- g. The AGM Notice has been uploaded on the Company's website at https: admin.rustomjee.com/assets/uploads/ir_files/Annual_Report_2024.pdf, or can be accessed from the website of BSE Limited at www.bseindia.com or from the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, or from the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.
- h. In case of any queries/grievances or assistance before or during the AGM or e-voting you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-votin user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: +91 22 48867000 or send a request to evoting@nsdl.com.
- Members may further note that the instructions for joining the Annual General Meetin are provided in the AGM Notice. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

Keystone Realtors Limited Bimal K Nanda

PSPCL Punjab State Power Corporation Limited

Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001 Corporate Identity No. U40109PB2010SGC033813, Website: www.pspcl.in Mobile No. 96461-22067

E-Tender Eng. No. 557/P-1/EMPW-12787

Dy.Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-1) GGSSTP Roopnagar invites E-Tender ID No. 2024 POWER 126080 1 for providing assistance to the regular staff for the operation of 4x 210 MW units at different locations of the plant round the clock in three shifts and during general duty hours at Operation circle, GGSSTP, Rupnagar as per detailed scope of work on lump sum basis.

For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 23.08.2024/ 05.00 PM onwards.

76155/12/3355/2023/37017

NACL Industries Limited

CIN: L24219TG1986PLC016607

Registered Office: Plot No.12-A, "C" Block, Lakshmi Towers, No.8-2-248/1/7/78 Nagarjuna Hills, Punjagutta, Hyderabad-500082,Telangana State INDIA Ph: 040-33185100 | e-mail: investors@naclind.com | website:www.naclind.com

NOTICE

Transfer of Equity shares of the Company to Investors Education and Protection Fund ('IEPF')

Members are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the IEPF Rules"), the Final Dividend declared for the Financial Year 2016-17, which remains unpaid or unclaimed for a period of even years, will be transferred to the IEPF on or before October 10, 2024 The corresponding shares on which dividend was unpaid or unclaimed for sever consecutive years will also be transferred as per procedure set out in the rules In compliance with the IEPF Rules, the Company has communicated from time to time to the concerned shareholders individually whose shares are liable to be transferred to the IEPF under the said IEPF Rules for taking appropriate action. The Company will be uploaded full details of such shareholder on its vebsite at <u>www.naclind.com</u>.

Members are requested to claim the Final Dividend declared for the Financial Year 2016-17 and subsequent years dividend before the same is transferred to

- In connection with transfer of equity shares to IEPF, please note the following: Members holding shares in physical form: The Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the nurpose of transfer of shares to the IEPE and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate(s) into DEMAT form and transfer in favor of the IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of members will stand automatically cancelled and deemed non-negotiable
- Members holding Shares in Dematerialised form: The Company shall inform the depository by way of corporate action to transfer shares in the DEMAT account of the IEPF Authority.

n case the Company does not receive any communication from the concerned shareholder on or before the September 07, 2024 the Company shall in order to comply with the IEPF Rules, transfer the unpaid or unclaimed dividend to the IEPF Authority on or before the due date i.e October 10, 2024

Further the corresponding shares on which dividend is unpaid or unclaimed for seven consecutive years, shall also be transferred without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF

Members are eligible to claim both the unpaid or unclaimed dividend and corresponding shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority by submitting an online application in the FORM IEPF 5 available on the website at www.iefp.gov.in and sending a duly signed physical copy of the same to the Nodal Officer of the Company at its registered office along with requisite documents enumerated in the Form IEPF 5 and thereafter the Nodal Officer of the Company shall file online -verification report with IEPF Authority within stipulated timeline.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact to the Company's Share Transfer Agent at M/s. XL Softech Sys Ltd., 3, Sagar Society, Road No.2, Banjara Hills, Hyderabad-500034. Fel.040 23545913, 23545914, 23545915, Email:xlfield@gmail.com

for NACL Industries Limited

Place: Hyderabad Date : August 27, 2024

Satish Kumar Subudhi Vice President – Legal & Company Secretary FCS 9085

SPML INFRA LIMITED

CIN: L40106DL1981PLC012228

Registered Office: F 27/2, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi – 110020 Tel.: 011-26387091; Fax: 011-26386003, E-mail: info@spml.co.in; Website: www.spml.co.in

NOTICE OF 43RD ANNUAL GENERAL MEETING

AND REMOTE E-VOTING INFORMATION

SPML Infra Limited (Company) will be held on Friday, 20th September, 2024 at 01:00 P.M. (IST) through video conference (VC), to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020 (dated 8th April 2020), 17/2020 (13th April 2020), 20/2020 (dated 5th May 2020), 10/2022 (28th December, 2022) and the latest being 09/2023 (September 25 2023), issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No(s) SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 (12th May 2020), SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 (15th January, 2021), SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 (13th May, 2022) Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 (5th January, 2023) and the latest being Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 (7th October, 2023) issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular/s"), without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the AGM alongwith the Annual Report for the financial year 2023-24 of the Company is being sent only by electronic mode to those members, whose email ids are registered with the Company/RTA/Depository participant(s). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 43rd AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular/s and SEBI Circular/s However, pursuant to SEBI circular, the hard copy of full annual report will be sent to those shareholders who request for the same via writing us at cs@spml.co.in.

The aforesaid documents will also be available on the Company's website https://www.spml.co.in/company-annual-reports and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and of National Securities Depository Limited (NSDL) website a https://www.evoting.nsdl.com.

The instructions for attending the AGM through VC and detailed manner of electronic voting is being provided in the Notice of AGM. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") and facility of e-voting system during the AGM ("e-voting") (collectively referred as 'electronic voting') to eligible members as per applicable provisions on all the business items as set out in the Notice of AGM. The remote e-voting period commences on 17th September, 2024 (09:00 A.M.) and ends on 19th September 2024 (05:00 P.M.). The members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 13th September, 2024 may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at AGM through e-voting. Members participating through VC shall be counted for reckoning the quorum under section 103 of

Members are requested to update their KYC in their folio(s), register their email addresses, and bank account details for receipt of dividend etc. or may intimate any changes if required. The process of registering/changing the same is mentioned below:

Register/update the details in prescribed Form ISR-1 and other Physical Holding relevant forms with Company's Share Transfer Agent i.e. Maheshwal Datamatics Pvt Ltd at 23, R.N. Mukherjee Road, Kolkata- 700001 as prescribed pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-. 1/P/CIR/2023/181 dated November 17, 2023. To mitigate unintende challenges on account of freezing of folios, SEBI vide its Circular No SEBI/HO/MIRSD/POD-1/P/ CIR/2023/181 dated November 17, 2023 has done away with the provision regarding freezing of folios not having PAN, KYC, and Nomination details.

Please contact your DPs and register your e-mail address in you Demat Holding demat account, as per the process advised by your DPs.

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest for receiving the investor communications including Annual Report 2023-24 along with AGM Notice, by following the process referred above

The Company has engaged the services of NSDL as the agency to provide the electronic voting facility and VC facility In case of any queries in connection with e-voting or attending the meeting through VC, members may contact -

For	Name	Email	Address	Contact No.
Electronic voting facility/ VC facility	Ms. Pallavi Mhatre	pallavid@nsdl.co.in	Trade World – A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013	+91 22 24994545
	NSDL	evoting@nsdl.co.in		1800-222-990

For SPML Infra Limited Swati Agarwa

MLD DALMIA LAMINATORS LTD.

CIN: L51491WB1986PLC040284 Registered Office: 130 COTTON STREET KOLKATA -700007

Phone: +91-33-4092-2415 E-mail: kolkata@mldgroup.in. Website: www.mldalmiagroup.com

NOTICE TO THE MEMBERS OF 38TH ANNUAL GENERAL MEETING Dear Members,

A. ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 26, 2024, at 10.30 a.m. through Video Conferencing (VC) / other Audio Video Means (OAVM) to transact the ousinesses as set forth in the Notice of AGM dated August 14, 2024. Pursuant to Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange loard of India (SEBI), which allow the companies to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue he 38th AGM of the Members of the Company is being held through VC/OAVM. n term of the said Circulars, the notice of the 38th AGM together with the Annual Audited Financial Statements, Reports of the Auditors and Board of Directors for the financial year ended March 31, 2024 (together referred as Annual Report) will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or Depository Participants (DP), as the case may be. However, Members including Members who have no registered their E-mail addresses with the Company/DP can download the AGM Notice and Annual Report from the Company's website i.e. www.mldalmiagroup.com and may also be available on the website of the CalcuttaStock Exchanges, i.e. www.cse-india.com.

The Members whose E-mail address is not registered with the Company/DP, are required to write us at kolkata@mldgroup.in for registration of E-mail address and to receive AGM Notice, Annual Report and e-voting user ID and password by E-mail. For detailed procedure for registering the E-mail address and for receipt of e-voting user ID and password and the manner of voting remotely or e-voting during the AGM, the Members are requested to refer the AGM Notice available on the aforesaid websites.

The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the AGM through VC/OAVM.

B. REMOTE E-VOTING The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by Central Depository Services Ltd (CDSL) on all resolutions set forth in this Notice. The e-voting will commence from September 23, 2024 from 9.00 a.m. and ends on September 25, 2024 a 5.00 p.m. During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off/entitlemen date of September 19, 2024 may cast their vote electronically. The Members who have not cast their vote electronically, and are otherwise not barred from doing so, can exercise their voting rights through the e-voting system during the AGM. The Company will make necessary arrangements for e-voting during the

For any query / clarification / grievance connected with VC Meeting, remote e voting and Members who acquired shares of the Company after the date of dispatch of AGM notice and hold shares as of the cut-off date as aforesaid, shall write E-mail at kolkata@mldgroup.in, with their particulars viz., DP id Client id / Folio No. to provide login id and password for remote e-voting.

Place : Kolkata Date: 27-08-2024 By Order of the Board of Directors For DALMIA LAMINATORS LTD.

Place · Kolkata

Date: 27-08-2024

TAAL ENTERPRISES LIMITED Regd. Off.: AKR Tech Park, 3rd Floor, C Block, Sy # 112 Krishna Reddy Industrial Area, 7th Mile Hosur Road, Singasandra, Bangalore, South Bangalore-560068, Karnataka, India

Phone/ Fax: 080-67300200/080- 67300201; Email: secretarial@taalent.co.in Website: www.taalent.co.in; CIN: L74110KA2014PLC176836

NOTICE

Notice is hereby given that 10[™] Annual General Meeting (AGM) of TAAL Enterprises Limited ('The Company') will be held on Thursday, September 19, 2024 at 03:00 P.M. (IST) through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) is compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 20/2020, 14/2020, 17/2020, 2/2021, 2/2022, 10/2022 and 09/2023 dated 5 May, 2020, 8th April, 2020, 13th April, 2020, January 13, 2021, May 05, 2022, Decembe 28, 2022 and September 25, 2023 respectively, and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 read with circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 and SEBI/HO/CFD/PoD 2/CIR/2023/4 dated 5th January 2023 and SEBI/HO/CFD/CFDPoD- 2/P/CIR/2023/16 dated 7th October 2023 ('SEBI Circulars') without the physical presence of members a

The Notice and Annual Report is being sent only by electronic mode to all those members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the applicable Circulars. Members can join and participate in the AGM only through VC/OAVM facility.

The Company is providing its members remote e-voting facility to cast their vote on a resolutions set forth in the AGM Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through the e-voting system (e-voting) during the AGM. The business may be ransacted through voting by electronic means. The detailed instructions for remote e oting and e-voting are provided in the Notice of AGM that is being emailed to the members Members participating through the VC/OAVM facility will be counted for the purpose of reckoning the quorum under the Section 103 of the Act.

The Notice and Annual Report is available on Company's website <u>secretarial@taalent.co.in</u> as well as website of BSE Ltd at <u>www.bseindia.com</u> and also or website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Members holding Shares in Physical form as well as in Dematerialized form and who have not registered their email addresses with the Company/Depositories are requested to register their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent Link ime India Private Limited at pune@linkintime.co.in or with the Company a secretarial@taalent.co.in to receive the Notice of the AGM along with the Annual Repor nstructions to join the AGM through VC/OAVM and to cast the vote through remote

voting / e-voting are contained in the Notice of the AGM. The remote e-voting commences on September 16, 2024 (9:00 am) and ends or September 18, 2024 (5:00 pm). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 pm or

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. September 12, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. In case of persons who became members of the Company after dispatch of AGM Notice

may write an e-mail to pune@linkintime.co.in or secretarial@taalent.co.in for obtaining login ID & password. r may participate in AGM even after exercising his right to vote through remote oting but shall not be allowed to vote again in the AGM. The facility for e-voting shall be

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under elp section or write an email to evoting@nsdl.co.in.

> For TAAL ENTERPRISES LIMITED Priya Chouksey

Pune, August 28, 2024

Company Secretary



GILADA FINANCE AND INVESTMENTS LIMITED CIN: L65910KA1994PLC015981

Regd. Office: #105 R.R Takt, 37 Bhoopasandra Main Road, Bangalore- 560094 Ph:080-40620000 (30 Lines); E-mail:md@giladagroup.com, Website: www.giladafinance.com

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of Gilada

Finance and Investments Limited will be held on Tuesday, September 24, 2024 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') as per the provisions of the Companies Act, 2013, Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular dead of the April 2020 and 12th April 2020 at 12th April 2020. dated 8th April 2020 and 13th April 2020, 5th May 2020, 13th January 2021 14th December, 2021 and 05th May, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated 13th May,2022 (referred to as "SEBI Circular') without the physical presence of the Members at the common venue to transact the businesses as set out in the Notice convening the 30th AGM. Electronic copy of the Notice convening the 30th AGM containing among others procedure & nstructions for e-voting and the Annual Report for the FY 2023-24 will be sent, in due ourse, to those Members whose e-mail ID is registered with the Company/

Members who have not registered their e-mail address, are requested to register the same at the earliest:

a) In respect of shares held in demat form-with their depository participants (DPs): b) In respect of shares held in physical form - (i) by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent viz. Canbank Computer Services Limited with details of Folio number, and self-attested copy of PAN card at Canbank Computer Services Limited at 218, JP Royale, 1st Floor, Sampige Road, Near 14th Cross, 2nd Main, Malleswaram, Bengaluru-560003 OR (ii) by sending e-mail to canbankrta@ccsl.co.in.

Members holding shares in demat form can also send e-mail to aforesaid e-mail ID to register their e-mail address for the limited purpose of receiving the Notice of 30th AGM and the Annual Report for the FY 2023-24. The Company will provide facility to Members to exercise their rights to vote by electronic means. The Instructions for joining the 30th AGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Notice of 30th AGM. Notice convening the 30th AGM and the Annual Report for the FY 2023-24 will also be available on the websites of the Company at www.giladafinance.com and of the stock exchanges viz. BSE at www.bseindia.com Remote e-Votina:

a) The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting	From 9.00 a.m. on Saturday, September 21st, 2024
End of remote e-Voting	Up to 5.00 p.m. on Monday, September 23rd, 2024

b) The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up by the voing rights of the Members shall be in proportion to their shalled ritter part-up equity share capital of the Company as on Monday, September 16th, 2024 ("Cut-Off Date"). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Mee **Book Closure:**

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 17th September, 2024 to 24th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM. For GILADA FINANCE AND INVESTMENTS LTD.

Mohita Agrawal Company Secretary & Compliance Officer

MLD BATELI TEA COMPANY LTD.

CIN: L40100WB1919PLC003227 Registered Office: 130, COTTON STREET A-7 CALCUTTA-700007 Phone : +91-33-4092-2415

E-mail: kolkata@mldgroup.in, Website: www.mldalmiagroup.co

NOTICE TO THE MEMBERS OF 105th ANNUAL GENERAL MEETING Dear Members

A. ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 105th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 26, 2024, at 12.30 p.m. through Video Conferencing (VC) / other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set forth in the Notice of AGM dated August 14, 2024. Pursuant to Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (SEBI), which allow the companies to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue he 105th AGM of the Members of the Company is being held through

n term of the said Circulars, the notice of the 105th AGM together with the Annual Audited Financial Statements, Reports of the Auditors and Board o Directors for the financial year ended March 31, 2024 (together referred a nnual Report) will be sent only by email to all those Members whose emai addresses are registered with the Company or Depository Participants (DP), as the case may be. However, Members including Members who have not registered their F-mail addresses with the Company/DP can download the AGM Notice and Annual Report from the Company's website www.mldalmiagroup.com and may also be available on the website of the Calcutta Stock Exchanges, i.e. www.cse-india.com.

The Members whose E-mail address is not registered with the Company/DP are rne weithers whose E-inal address into registed with the Colliplanty Prate required to write us at kolkata@mldgroup.in for registration of E-mail address and to receive AGM Notice, Annual Report and e-voting user ID and password by and to receive Animal Netter, Animal negotiant eventing user I baile password by E-mail. For detailed procedure for registering the E-mail address and for receipt of e-voting user ID and password and the manner of voting remotely or e-voting during the AGM, the Members are requested to refer the AGM Notice available on the aforesaid websites.

The Members are requested to refer the AGM notice, for instructions fo attending the AGM through VC/OAVM.

B. REMOTE E-VOTING The Members are provided with the facility to cast their vote electronically through the e-voting services provided by Central Depository Services Ltc (CDSL) on all resolutions set forth in this Notice. The e-voting will commence rom September 23, 2024 from 9.00 a.m. and ends on September 25, 2024 a 5.00 p.m. During this period, shareholders of the Company, holding share: either in physical form or in dematerialized form, as on the cut-off/entitlemen date of September 19, 2024 may cast their vote electronically. The Member who have not cast their vote electronically, and are otherwise not barred from loing so, can exercise their voting rights through the e-voting system during the AGM. The Company will make necessary arrangements for e-voting during the

For any query / clarification / grievance connected with VC Meeting, remote e voting and Members who acquired shares of the Company after the date of dispatch of AGM notice and hold shares as of the cut-off date as aforesaid, shall write E-mail at kolkata@mldgroup.in, with their particulars viz., DP id Client id ر

Folio No. to provide login id and password for remote e-voting. By Order of the Board of Directors For BATELI TEA COMPANY LTD

Sd/- Abhishek Shaw, Company Secretary

♠ hgs HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

(CIN: L92199MH1995PLC084610) Regd. Office: Tower C (1st floor), Plot C-21, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051 **Tel.**: +91 22-6136 0407 E-mail Id: investor.relations@teamhgs.com | Website: www.hgs.cx

INFORMATION REGARDING 29TH ANNUAL GENERAL MEETING ('AGM') TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS ('VC')

- Notice is hereby given that 29th Annual General Meeting ('AGM') of Hinduja Global Solutions Limited ('the Company') will be held on Friday, September 27, 2024 at 4.00 p.m. IST through Video conferencing or Other Audio Visual Means ('VC') to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM which is being sent in due course for convening the said AGM of the Company.
- The Ministry of Corporate Affairs ('MCA') has, vide Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 02/2022 dated May 5, 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars') and other applicable circulars issued in this regard, have permitted the holding of AGM through VC, without the physical presence of the Members at a common venue till September 30, 2024, subject
- to compliance of various conditions mentioned therein In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, Notice of the AGM and Annual Report for Financial Year (FY) 2023-24 are being sent in due course, only in electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of 29th AGM and Annual Report for FY 2023-24 will also be made available on the website of the Company i.e., https://hgs.cx/investors/ and on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e., https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/. The Company shall send a physical copy of the AGM Notice and Annual Report only to those member(s) who request for the same at investor.relations@teamhqs.com or einward. ris@kfintech.com mentioning their Folio No. / DP ID-Client ID. Members can attend and participate in the AGM through VC facility only. Members attending the AGM through VC shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ('the Act'). The Instructions for
- joining the AGM are being provided in the Notice of the AGM. Manner of registering / updating email addresses: In order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register/ update their email addresses, with the Depositories through the concerned Depository Participants in respect of shares held in electronic mode and with KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent ('KFinTech), at Email ID: einward.ris@kfintech.com if shares are held in
- physical form. Alternatively. Member may write to einward.ris@kfintech.com alongwith scanned signed copy of request letter providing email address, mobile number, self-attested PAN copy and copy of Client master / Share Certificate as the case may be. For any queries in this regard, Members are requested to write to einward.ris@kfintech.com
- Manner of casting vote through e-voting: The Company will be providing remote e-voting facility as well as e-voting during the AGM through VC platform provided by KFinTech to all its Members to cast their votes on the businesses as set forth in the Notice of the AGM. Detailed procedure of casting the votes through e-voting will be provided in the Notice of the AGM.
- Members holding shares in demat mode and have not updated their KYC details are requested to register the email and other KYC details with their depositories through their depository participants. Members holding shares in physical mode and have not updated their KYC details are requested to submit form ISR-1 (available for download at https://hgs.cx/investors/ kyc-documents/) to update their email, bank account details and other KYC details with Company's RTA. You are requested to email the duly filled Form to einward.ris@kfintech.com. This will enable the Members to receive electronic copies of the Annual Report for FY 2023-24, Notice, instructions for remote e-voting, instructions for participation in the AGM through VC and electronic credit of dividend into their Bank account.
- Book Closure and Dividend: Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 and Rules framed thereunder, the Register of Member and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday. September 20, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of 29th AGM and determining the eligibility of Members entitled to final dividend for FY 2023-24. Dividend, if declared at the AGM, will be paid subject to the deduction of tax at source ('TDS') within thirty days from the date of declaration

Place: Mumbai

Date: August 27, 2024

For Hinduja Global Solutions Limited

Narendra Singh **Company Secretary**

Date: August 27, 2024 Place: Mumbai

Date: 27.08.2024 Company Secretary and Compliance Officer Place: Kolkata ACS-11578

(Company Secretary)

पेट्रोल 103.44

'बजाज अलियान्झ'ला ९७ कोटींचा नफा

पुणे : बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये ९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ताही मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढून १.१६ लाख कोटी रुपये झाली आहे, अशी माहिती कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही आर्थिक निकालात दिली. कंपनीचा वैयक्तिक नवा व्यवसाय या तिमाहीत २६ टक्क्यांनी वाढून १,२९४ कोटी रुपये झाला असून, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो १,०२८ कोटी रुपये होता. "कंपनी ५४५ हून अधिक शाखा, १.५३ लाख एजंट, ३५ बँकांशी भागीदारी, २५ हजार कर्मचारी आणि मजबूत डिजिटल उपस्थितीसह विद्यमान आणि नव्या ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. आमच्या व्यापक उपस्थितीमुळे केवळ देशांतर्गतच नाही, तर अनिवासी भारतीयांनादेखील विमा सुरक्षा योजनांचा सहज लाभ घेणे शक्य होत आहे," असे कंपनीचे एमडी आणि सीईओ तरुण चुघ

फायरफ्लाय फायर वॉरियर दाखल

यांनी सांगितले.

पुणे : फायरफ्लाय फायर कंपनीने कार्यालये, रिसॉर्ट, गोदामे, मॉल अशा ठिकाणी आगीपासून संरक्षण देण्यासाठी खास डिझाइन केलेला फायर वॉरियर हा अत्याधुनिक अग्निशमन पंप दाखल केला आहे. या पंपामध्ये पाण्याच्या स्रोतांमधून पाणी शोषून घेण्याची उच्च क्षमता असल्याने हा पंप छोटा असला अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. यात सिंगल-📙 ॲक्सल ट्रेलर असल्याने तो सहजपणे हलवता येतो आणि कोठेही नेता येतो, त्यामुळे दुर्गम किंवा आव्हानात्मक ठिकाणी जलदगतीने आग विझवणे शक्य होते. हा पंप अग्निशमन क्षेत्रातील एक गेम-चेंजर ठरेल, असे कंपनीचे संचालक रोहित माळी

एनएसडीएलचे कायोलय बीकेसीत

यांनी सांगितले.

मुंबई : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) या भारतातील पहिल्या डिपॉझिटरीने आज बीकेसी येथील आपल्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उदघाटन केले. सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सेबीचे पूर्णवेळ सदस्य अश्वनी भाटिया, कमलेश वार्ष्णेय, आय.डी.बी.आय बँकेचे एमडी आणि सीईओ राकेश शर्मा, एन.एस.ई.चे एमडी आणि सीईओ आशीष चौहान आदी मान्यवर या वेळी हजर होते. याप्रसंगी एनएसडीएलने आपल्या तीन नवीन उपक्रमांद्वारे कॉपेरिट बाँड्सच्या सुरक्षा आणि देखरेखीसाठी ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आणि पर्यायी गुंतवणूक निधी खात्यांसाठी ए-क्यूब एकीकरण सादर केले. या वेळी माधबी पुरी बुच यांनी प्रथम श्रेणी नियामक म्हणून डिपॉझिटरीच्या भूमिकेवर भर दिला. एनएसडीएल बोर्डाचे अध्यक्ष प्रवीणकुमार गुप्ता यांनी भारतीय भांडवली बाजाराच्या प्रगतीची माहिती दिली. संस्थेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल एनएसडीएलच्या एमडी आणि सीईओ पद्मजा चंदुरू यांनी सेबीच्या अध्यक्षांचे

ओलाची ई-बाईक्स

बाजारात दाखल

आभार मानले.

मुंबई : भारताला जागतिक ईव्ही आणि नवीन ऊर्जा हब बनवण्याच्या आपल्या संकल्पाचा पाठपुरावा करीत ओला इलेक्ट्रिकने आज रोडस्टर, रोडस्टर एक्स आणि रोडस्टर प्रो बाजारात आणून इलेक्ट्रिक मोटारसायकल विभागात प्रवेश केल्याची घोषणा केली. यामुळे टू व्हीलर ईव्हीला गती मिळेल.

डिजिटल पेमेंटचा वाढता वापर

दररोज ४० टक्क्यांहून अधिक ग्राहकांकडून वापर समोर

नवी दिल्ली, ता. २७ : देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या शहरांबरोबर आता अगदी छोट्या शहरांत, निमशहरी भागातही वाढत असून, या भागातील ४० टक्क्यांहून अधिक ग्राहक दररोज डिजिटल पेमेंट वापरत असल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. या भागातील ४५ टक्के ग्राहकांनी दोन दिवसांतून एकदा या सेवेचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. देशातील टियर तीन ते सहा शहरांमध्ये ग्राहक डिजिटल पेमेंटचा सातत्याने वापर करत असल्याचे निरीक्षण 'चेस इंडिया'च्या 'द स्टेट ऑफ डिजिटल पेमेंट्स इन इंडिया' या अहवालात नोंदविण्यात आले

अहवालानुसार, भारतात डिजिटल पेमेंटचा वापर न करणाऱ्या जवळपास निम्म्या व्यापाऱ्यांना या सेवेची माहिती नाही, तर डिजिटल पेमेंटचा वापर न करणाऱ्या तब्बल ९४ टक्के ग्राहकांना



- 🔷 ४५ टक्क्यांहून अधिक ग्राहक दोन दिवसातून एकदा करतात वापर
- ९४ टक्के ग्राहकांना माहिती, तर ४६ टक्के व्यापारी अनिभज्ञ
- १५ टक्के व्यापाऱ्यांना ५० टक्क्यांहून अधिक पेमेंट डिजिटल पेमेंटद्वारे प्राप्त
- इंटरनेट उपलब्धता, मर्यादित ज्ञान, ऑनलाइन पेमेंटवर अविश्वास या मुख्य अडचणी
- आवश्यक कागदपत्रांचा अभाव, प्रक्रियेसाठी लागणारा वेळ यामुळे 'केवायसी' पूर्ण करणे मोठे आव्हान

याची माहिती आहे; पण तरीही ते याचा वापर करत नाहीत. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, मर्यादित

ज्ञान, ऑनलाइन पेमेंटवरील अविश्वास आणि सेवेशी संबंधित समस्या अडचणींमुळे

ग्राहक यापासून दूर राहात आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ७४ टक्के ग्राहकांनी कुटुंबातील सदस्याने केलेल्या व्यवहारासाठी डिजिटल पेमेंट सेवा वापरल्याचा दावा केला आहे. सुमारे ४१ टक्के व्यापाऱ्यांनी त्यांच्या विक्रीतील २५ टक्क्यांहून कमी रक्कम डिजिटल पेमेंटद्वारे प्राप्त केल्याचा दावा केला आहे, तर सुमारे १५ टक्के व्यापाऱ्यांनी त्यांच्या विक्रीतील ५० टक्क्यांहून अधिक डिजिटल पेमेंटद्वारे प्राप्त केल्याचा दावा केला आहे.

या सर्वेक्षणात, आठ राज्यांतील १६ जिल्ह्यांमध्ये २२४० लोक सहभागी झाले होते. यात ११८४ ग्राहक आणि १०५६ व्यापाऱ्यांचा समावेश होता. या अहवालानुसार, सुमारे ४६ टक्के व्यापाऱ्यांनी कधीही डिजिटल पेमेंटचा वापर केला नव्हता कारण त्यांना याची माहिती नव्हती. डिजिटल पेमेंटबद्दल जागरूकता नसणे हा या सर्वेक्षणातील एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष आहे. सरासरी ३६ टक्के

आगामी सणासुदीच्या काळात

व्यवसायवाढीसाठी विक्रेत्यांना मदत

व्हावी, या उद्देशाने ॲमेझॉन इंडियाने

विविध उत्पादन श्रेणीतील विक्री

शुल्कात लक्षणीय घट केली आहे. ९

सप्टेंबरपासून ही कपात लागू होणार

आहे. नव्या दरामुळे ५०० रुपयांपेक्षा

कमी किमतीत वाजवी दरात उत्पादने

KANSAI

PAINT

व्यापाऱ्यांनी दर महिन्याला ५० हुन अधिक डिजिटल पेमेंट व्यवहारांवर प्रक्रिया केल्याचा दावा केला आहे. बहतेक व्यापारी दर महिन्याला १५ हजार रुपयांपेक्षा कमी डिजिटल पेमेंट व्यवहारांवर प्रक्रिया करतात. केवळ मोजक्याच व्यापाऱ्यांनी एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल पेमेंटवर प्रक्रिया केल्याचा दावा केला आहे. डिजिटल पेमेंटचा वापर करण्यातील मुख्य अडथळे म्हणजे अपुरी पायाभूत सुविधा, सेवा संबंधित समस्या, क्षमतेची मर्यादा आणि पेमेंटवरील विश्वासाचा अभाव, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट सेवा वापरण्यासाठी केवायसी प्रक्रिया करणे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रांचा अभाव. क्षमतेची मर्यादा आणि प्रक्रियेसाठी लागणारा वेळ यामुळे केवायसी पूर्ण करण्यात तीनपैकी एका व्यापाऱ्याला अडचणी येतात, असे या अहवालात म्हटले आहे.

अक्सिस म्युच्युअल

मुंबई ता. २७ : नागरिकांचे वाढते उत्पन्न, शहरीकरण आणि वाढता मध्यमवर्ग यामुळे देशातील उपभोग क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. या वाढीचा लाभ घेण्याची संधी गुंतवणूकदारांना देण्याच्या उद्देशाने ॲक्सिस म्युच्युअल फंडाने कंझम्पशन फंड योजना दाखल केली

'निफ्टी इंडिया कंझम्पशन टीआरआय' हा आधारभूत निर्देशांक असलेल्या नव्या फंडात सहा सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन हितेश दास, श्रेयश देवलकर आणि कृष्णा नारायण करणार आहेत. यात किमान १०० रुपये आणि त्यानंतर एक

रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. ''भारतात वस्तू व सेवा यांना मोठीच मागणी असल्याने येथे आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होते. क्रयशक्तीची क्षमता असलेली विशिष्ट लोकसंख्या आणि शहरीकरण या घटकांमुळे त्यास पाठबळ मिळते. साहजिकच येत्या काही वर्षांत भारतातील ग्राहकांच्या खर्चात लक्षणीय वाढीची अपेक्षा आहे. हे गृहीत धरून या फंडाने एफएमसीजी, वाहन उद्योग, दूरसंचार, आरोग्यसेवा, बांधकाम आदी क्षेत्रांचा समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये केला आहे," असे 'ॲक्सिस एएमसीचे' मुख्य गुंतवणूक अधिकारी आशिष गुप्ता यांनी सांगितले.

कोवर्किंग स्पेसेस लि. ने भांडवल बाजार नियामक 'सेबी'कडे आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केले आहे. कंपनी ५५० कोटींपर्यंतचे शेअर आणणार असून, विक्रीसाठी भागधारकांचे ६७ लाख ५९ हजार ४८० शेअर उपलब्ध असतील. कंपनी मिळणाऱ्या निधीचा वापर

मुंबई, ता. २७ : स्मार्टवर्क्स कर्जाची परतफेड, नवे केंद्रांवरील भांडवली खर्च आणि सुरक्षा ठेवींसाठी करणार आहे. या शेअरची नोंदणी 'बीएसई' व 'एनएसई'वर करण्यात येणार असून, जेएम फायनान्शियल, बीओबी कॅपिटल मार्केट्स, आयआयएफएल सिक्युरिटीज व कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

'निफ्टी'ने गाठला नवा उच्चांक

नफावसुलीमुळे निर्देशांकात अल्प वाढ नोंदवली

मुंबई ता. २७ : मध्य पूर्व आणि युक्रेनमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे भारतीय शेअर बाजारात आज नफावसुली झाली, त्यामुळे निर्देशांकांनी किरकोळ वाढ नोंदवली. मात्र, 'निफ्टी'ने २५,०१७ अंशांचा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला.

'निफ्टी'ने आज सलग नवव्या दिवशी वाढ नोंदवली. दिवसभरातील अस्थिर वातावरणात 'सेन्सेक्स' १३.६५ अंशानी वधारून ८१,७११ अंशांवर, तर 'निफ्टी' ७.१५ अंशांनी वाढून २५,०१७ अंशांवर बंद झाला. धातू, ग्राहकोपयोगी वस्तू व एफएमसीजी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली करण्यात आली. 'सेन्सेक्स'ने आज सलग सहाव्या सत्रात वाढ नोंदवली. दिवसभरात तो ८१,९१९ अंशांच्या उच्चांकावर, तर ८१,६०० अंशांच्या नीचांकावर पोहोचला होता.

देशांतर्गत बाजारात उच्चांकी

SNOWMAN

करण्यासाठी होणार आहे.

co.in येथे उपलब्ध आहे.

एजीएमच्या सूचनेमध्ये पुरविण्यात आलेल्या आहेत.

एजीएमदरम्यान) एजीएमच्या सूचनेमध्ये पुरविण्यात येईल.

वाचण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे.

ठिकाण: नवी दिल्ली

दिनांक: २८ ऑगस्ट २०२४

जन्माष्टमीमुळे आज गुंतवणूकदारांचा सहभाग कमी होता, त्यामुळे 🔪 आज शेअर बाजारातील व्यवहारांना गती मिळाली नाही. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक मागील बंदच्या तुलनेत स्थिरच राहीले. अमेरिकी बाजारातील नकारात्मक संकेत आणि आशियाई निर्देशांक कमी झाल्यामुळे स्थानिक गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिला. वाढता भू-राजकीय तणाव आणि मंदावलेली जागतिक वाढ यामुळे ही अस्थिरता कायम राहील, असे चिन्ह आहे. - प्रशांत तपासे, वरिष्ठ उपाध्यक्ष, मेहता इक्विटीज लि.

पातळीजवळ नफाव सुली झाली. सप्टेंबरमध्ये 'फेड'कड्न संभाव्य दरकपातीबाबत सकारात्मक अपेक्षा कायम असताना, वाढता भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका घेत, नफावसुली केल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

'सेन्सेक्स'वरील फिनसर्व्ह, मारुती, लार्सन

डिस्ट्रिक्ट सेंटर, साकेत, नवी दिल्ली- ११००१७

र्ड मेल: investorrelations@snowman.in

३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, स्नोमॅन लॉजिस्टिक्स लिमिटेड (कंपनी) सभासदांची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण

सभा (AGM) गुरुवार, 99 सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी 90.00 वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) /इतर

हकश्राव्य माध्यमाद्वारे (OAVM) होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुर्दींच्या अनुपालनामध्ये

आणि त्याअंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांसह सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल

२०२०, ०५ मे २०२० आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सद्वारे (MCA परिपत्रके) जारी अद्ययावत परिपत्रक

क्र. २५ सप्टेंबर २०२३ आणि परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०

परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, दिनांक १५ जानेवारी २०२१, परिपत्रक क्र. SEBI/

HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-

2/P/CIR/2023/167 दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ सिक्युरिटिज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी (सेबी

परिपत्रके) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ वेळोवेळी

सुधारीत (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) द्वारे जारी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार

वरील एमसीए सर्वसाधारण परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकांनुसार, एजीएम सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पर्यायाद्वारे फक्त अशा सभासदांना

पाठविण्यात येईल ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉजिटरी पार्टिसिपंट/कंपनीकडे नोंदणीकृत आहेत. आर्थिक वर्ष २०२३-

२०२४ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.snowman.in आणि स्टॉक एक्स्चेंजचे

संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया

लिमिटेड www.nseindia.com येथे आणि लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. चे संकेतस्थळ www.linkintime.

सभासद फक्त VC/OAVM सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित/सहभागी होऊ शकतील. VC/OAVM सुविधेद्वारे

एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सभासदांची गणना कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार कोरमच्या

गणनेच्या हेतूसाठी करण्यात येईल. VC/OAVM सुविधेद्वारे एजीएम येथे उपस्थित राहण्यासाठीच्या सूचना या

कंपनी कायदा २०१३ (दि ॲक्ट) च्या कलम १०८ सह अनुपालनामध्ये, कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन)

रुल्स २०१४ वेळोवेळी सुधारितनुसार वाचावा, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)

नियमन २०१५ चे नियमन ४४ आणि कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभेवरील

(SS-2) सेक्रेटरियल स्टॅंडर्डनुसार एजीएम येथे व्यवसायाच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये एजीएमदरम्यान तसेच पूर्वी

रिमोट ई-मतदानाची सुविधा त्यांच्या सभासदांना कंपनी पुरविल. ई-मतदानाची प्रक्रिया (रिमोट ई-मतदान आणि

सभासद ज्यांचे ई-मेल आयडी डिपॉजिटरीज/कंपनीचे आरटीएसह नोंदणीकृत नाहीत, त्यांनी ई-मतदानासाठी

ई-मेल आयडीचे नोंदणीकरण आणि पासवर्ड आणि यूजर आयडी तयार करण्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये

देण्यात आलेली प्रक्रिया पाहावी. ई-मतदानासाठी यूजर आयडी आणि पासवर्डच्या निर्मितीसाठी सभासद

rnt.helpdesk@linkintime.co.in येथे विनंती पाठवू शकतील. ई-मतदान सुविधेद्वारे मतदानाच्या पद्धती

आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या सूचना काळजीपूर्वक

कोणत्याही शंकासमाधान किंवा तक्रारींसाठी भागधारकांनी लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. enotices@

linkintime.co.in येथे विनंती पाठवावी किंवा दूरध्वनी क्र. ः ०२२-४९१८ ६००० वर संपर्क साधावा.

CIN: L15122MH1993PLC285633

स्नोमन लाजिस्टिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. एम-८, तळोजा इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी,

रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०६ | दूरध्वनी: + ९१ २२ ३९२७२००४ कॉर्पोरेट कार्यालय: ४ थ्या मजल्याचे विंग बी, प्रीयस प्लॅटिनियम, साकेत

दुरध्वनी: +९१ ११ ४०५५४५०० | संकेतस्थळ: www.snowman.in

दुब्रो, बजाज फायनान्स, इन्फोसिस, ॲक्सिस बॅंक व आयसीआयसीआय बँक हे सर्वाधिक वधारले, तर हिंदुस्थान युनिलिव्हर, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, एनटीपीसी, टाटा मोटर्स घसरले. क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र कल दिसून आला. दूरसंचार १.१३ टक्के, तंत्रज्ञान ०.७० टक्के, वित्तीय सेवा ०.६८ टक्के व आरोग्यसेवा ०.४४ टक्के वाढले, तर धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, वीज

क्षेत्रांचा निर्देशांक घसरला.

NEROLAC

उपलब्ध करणाऱ्या विक्रेत्यांना लाभ

होणार आहे. विक्री शुल्कामध्ये

केलेली कपात थेट विक्रेत्यांकडून

विशेषतः लहान व्यावसायिकांकडून

मिळालेल्या प्रतिसादातून करण्यात

आली आहे, असे 'ॲमेझॉन

इंडिया'च्या सेलिंग पार्टनर सेवा

व्यवसायाचे संचालक अमित नंदा

यांनी सांगितले.

कन्साई नेरोलॅक पेंन्ट्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: 28 वा मजला, ए-विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400 013, महाराष्ट्र दूरध्वनी: +91-22-40602500/40602501, वेबसाइट: www.nerolac.com गुंतवणूकदार संबंधित ई-मेल आयडी: investor@nerolac.com

ॲमेझॉनची विक्रेत्यांसाठी

सूचना

CIN: L24202MH1920PLC000825

याद्वारे सूचना दिली जात आहे की, कंपनी कायदा, 2013, ("सदर कायदा") चे कलम 108 आणि असल्यास इतर लागू तरतुदीसह वाचन केलेल्या कलम 110 च्या अनुषंगाने (काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये त्या त्या वेळी अंमलात असलेल्या पूर्नअधिनियमांसह) आणि कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४, ("सदर नियम") च्या नियम 20 आणि 22 सह वाचन केल्यानुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम, 2015 ("सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स") यांच्या अनुषंगाने द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ("SS-2") याँनी जारी केलेल्या सर्वेसाधारण सभेचे सेक्रेटरीयल स्टॅंडर्डनुसार, कन्साई नेरोलॅक पेंन्ट्स लिमिटेड (Kansai Nerolac Paints Limited) ("सदर कंपनी") यांनी 26 ऑगस्ट, 2024 रोजीच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार पोस्टल बॅलेटद्वारे विशेष व्यवसाय व्यवहार करण्यासाठी 'पोस्टल बॅलेट नोटिस' ("नोटिस") अर्थात 'पोस्टल बॅलेट सूचना' पाठवली आहे.

देनांक 25 सप्टेंबर 2023 च्या परिपत्रक क्र. 09/2023 त्यासह वाचन केलेले दिनांक 8 एप्रिल 2020 चे परिपत्रक क्र.14/2020, दिनांक 13 एप्रिल 2020 चे परिपत्रक क्र.17/2020, दिनांक 15 जून 2020 चे 22/2020, दिनांक 28 सप्टेंबर 2020 चे 33/2020, दिनांक 31 डिसेंबर 2020 चे 39/2020, दिनांक 23 जून 2021 चे 10/2021, दिनांक 8 डिसेंबर 2021 चे 20/2021, दिनांक 5 में 2022 चे 2/2022 आणि दिनांक 28 डिसेंबर 2022 चे 11/2022 ("MCA परिपत्रक") यांचे पालन करून कंपनीने ज्या शेअरहोल्डर्स अर्थात समभागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा भागधारकांना कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सूचना पाठवली आहें. त्यानुसार, सदर पोस्टल बॅलेटसाठी सदस्यांना पोस्टल बॅलेट फॉर्मसेंह सूचनेची प्रत्यक्ष प्रत ऑणि 'प्री-पेड बिझनेस रिप्लाय एनव्हलप' पाठविले जात नाही. सदस्योंच्या सहमती किंवा असहमतीचा संवाद (कम्युनिकेशन) केवळ रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम अर्थात दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारेच पार पडण्यात येईल.

ही नोटीस अर्थात सूचना कंपनीच्या www.nerolac.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. सदर नौटीस स्टॉक एक्स्चेंजच्या पुढील वेबसाइट्सवर देखील प्राप्त केली जाऊ शकतो जसे की बीएसई लिमिटेड वेबसाईट www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("NSDL") यांच्या वेबसाइटवर, म्हणजेच www.evoting.nsdl.com. वर प्राप्त करता येईल.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 (सुधारित केल्यानुसार) आणि सेबी सूची अधिनियमाचे नियम 44 आणि संबंधित एमसीए पॅरिपत्रकांसह वाचलेल्या कायद्याच्या कलम 108 च्या तरतुर्दीनुसार, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पोस्टल बॅलेटद्वारे व्यवहार व्यवसायाच्या संदर्भोत सदस्यांना 'रिमोट ई- व्होटिंग' अर्थात 'दूरस्थ ई-मतदान) सुविधा प्रदान केली आहे. यासाठी, कंपनीने 'अधिकृत एजन्सी' म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी NSDL सोबत करार केलेला आहे. रिमोट

ई-व्होटिंगच्याँ सर्व सूचना सदर नोटिसमध्ये दिल्या आहेत. अधिक म्हणजे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, 2014 च्या नियम 20 सह वाचन केलेल्या कायद्याच्या कलम 108 नुसार (सुधारणा केल्याप्रमाणे), कंपनीने रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी शुक्रवार, 23 ऑगस्ट, 2024 ही "कट-ऑफ तारीख" निश्चित केली आहे. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, 23 ऑगस्ट, 2024 रोजी नोंदवलेले असेल, अशी व्यक्ती 'रिमोट ई-व्होटिंग फॅसिलिटी अर्थात दूरस्थ ई-मतदान सुविधा घेण्यासाठी पात्र असेल. भागधारकांचा मतदानाचा अधिकार हा कट-ऑफ तारखेला, म्हणजेच शुक्रवार, 23 ऑगस्ट, 2024 रोजी कंपनीच्या पेड-अप डक्विटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिँश्श्याच्या प्रमाणात असेल, कट-ऑफ तारखेला

सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने वाचावी. 'रिमोट ई-व्होटिंग पिरियड' अर्थात 'दूरस्थ ई-मतदान कालावधी' बुधवार, 28 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता (IST) सुरू होईल आणि सदर कालावधी गुरुवार, 26 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वॉजता (IST) संपेल.

रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे आपले मतदान हक्क बजावू इच्छिणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सदर सूचनेमध्ये दर्शविलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि सदर सूचनेचा भाग असणाऱ्या नोट्समध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आपली सहमती (बाजूने) किंवा असहमती (विरुद्ध बाजूने) गुरुवार, 26 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत (IST) रिमोट ई-व्होटिंग अर्थात दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करून नोंदवावी. त्यानंतर लगेचच NSDL द्वारे रिमोट ई-व्होटिंग सुविधा अक्षम केली जाईल.

जे शेअरहोल्डर्स अर्थात समभागधारक डीमटेरियलाईज्ड फॉर्ममध्ये शेअर्स धारण करत आहेत आणि त्यांनी अद्याप त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर आपला ई-मेल आयडी नोंदवावा, अशी विनंती करण्यात येत आहे, जेणेकरून ते वापरून कंपनीला आपल्या सदस्यांना येथून पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कागदपत्रे पाठवणे शक्य होईल. फिजिकल फॉर्म अर्थात प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांनी https://liiplweb.linkintime co.in/KYC-downloads.html वर दिलेल्या तपशीलवार प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा आणि त्यानुसार पुढील कामकाज पार पाडावे:ग्रीन इनिशिएटिव्ह' अर्थात 'हरित वसुंधरा मोहिमेसाठी भागधारकाचे सहकाये स्वागताहै आहे

समभागधारकांना काही शंका असल्यास त्यांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड सेक्ञनमध्ये उपलब्ध समभागधारकांसाठी असुलेल्या 'वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)' आणि समभागधारकांसाठी असलेल्या 'ई-व्होटिंग युझर मॅन्युअल'चा संदर्भ घ्यावा. आहेत किंवा पुढील क्रमांकावर कॉल करावा: 022-4886 7000 आणि 022-2499 7000 किंवा सुँश्री पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक-NSDL यांना evoting@nsdl.co.in वर 'रिक्वेस्ट' अर्थात विनंती पाठवावी.

शेअर्स-संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी/पत्रव्यवहारासाठी, शेअरहोल्डर्स अर्थात समभागधारकांनी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेच 'लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' यांच्याशी पुढील पत्त्यावर संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे: C-101, पहिला मजला, 247 पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-400 083, दूरध्वनी: +91 810 811 8484, ई-मेल: csg-unit@linkintime.co.in. वेबसाईट: www.linkintime.co.in

कन्साई नेरोलॅंक पेंन्ट्स लिमिटेड यांच्यासाठी

अनुज जैन

∅ hgs

हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड

(CIN: L92199MH1995PLC084610) नोंदणीकृत कार्यालय: टॉवर सी (१ला मजला), प्लॉट नं. सी-२१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१ दुरध्वनी: +९१ २२-६१३६ ०४०७

ई-मेल आयडी: investor.relations@teamhgs.com | संकेतस्थळ : www.hgs.cx

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे ('VC') होणाऱ्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधित ('AGM') माहिती

- याद्वारे सूचना देण्यात येते की हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेडची ('दि कंपनी') २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('AGM') शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता (भाप्रवे) कंपनीच्या वरील एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायाचे व्यवहार स्थापित करण्यासाठी व्हीसीद्वारे होणार आहे जी कंपनीच्या वरील एजीएमच्या आयोजनासाठी योग्य वेळी पाठवली जात आहे.
- . कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाचे ('MCA') परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्र. २/२०२२ दिनांक ५ मे २०२२/परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ (एकत्रित संदर्भ 'एमसीए' परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ (एकत्रित संदर्भ 'सेबी परिपत्रके') आणि यासंबंधित इतर लागू जारी परिपत्रके, त्यामध्ये नमूद विविध अटींच्या पूर्ततेमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सर्वसाधारण ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसीद्वारे एजीएम आयोजित करण्यास कंपनीला परवानगी मिळाली आहे.
- एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष (FY) २०२३-२४ चा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पर्यायाद्वारे फक्त अशा सभासदांना पाठविण्यात आलेला आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉजिटरी पार्टिसिंपटकडे नोंदणीकृत आहेत. २९ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच, https:// hgs.cx/investors/ आणि स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ जेथे कंपनीच्या भागांची यादी लावण्यात आलेली आहे म्हणजेच, https://www.bseindia.com आणि https://www.nseindia.com वर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कंपनी अशा सभासदांना पाठवील ज्यांनी investor.relations@teamhqs.com किंवा einward.ris@kfintech. com येथे त्यांचे फोलिओ क्र./डीपी आयडी-क्लाएंट आयडी पुरवून विनंती पाठवली आहे. सभासद फक्त व्हीसी सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभागी आणि उपस्थित राहू शकतात. कंपनी कायदा, २०१३ (दि ॲक्ट) कलम १०३ अंतर्गत कोरमच्या गणनेच्या हेतूसाठी व्हीसीद्वारे सभासद उपस्थित राहतील. एजीएमच्या सूचनेमध्ये एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना पुरविण्यात आलेल्या आहेत.
- ई-मेल पत्ते नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या पद्धती: वार्षिक अहवाल आणि सूचना प्राप्त होण्यासाठी, सभासदांना विनंती करण्यात येते की, इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भाग असणाऱ्यांच्या बाबतीत संबंधित डिपॉजिटरी पार्टिसिपंट्सद्वारे डिपॉजिटर्ससह आणि जर भाग समक्ष स्वरुपात असल्यास कफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीसह (KfinTech) ई-मेल आयडी ः einward.ris@kfintech.com वर मेल पाठवून त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत/अद्ययावत करावेत.
- पर्यायी, सभासद विनंतीपत्राची सही केलेल्या स्कॅनप्रतीसह, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक, पॅनची स्वसांक्षािकत प्रत आणि क्लाएंट मास्टर/भाग प्रमाणपत्राची प्रत पुरवून सभासदांनी einward.ris@kfintech.com येथे ई-मेल लिहावा. यासंबंधित कोणत्याही शंकासमाधानासाठी einward.ris@kfintech.com येथे लिहिण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे.
- . ई-मतदानाद्वारे मतदान करण्याच्या पद्धती : एजीएमच्या सूचनेमध्ये स्थापित व्यवसायावर त्यांचे मतदान करण्यासाठी त्यांच्या सर्व सभासदांना कफिनटेकद्वारे पुरविण्यात आलेल्या व्हीसी प्लॅटफॉर्मद्वारे एजीएमदरम्यान ई-मतदान त्याचबरोबर रिमोट ई-मतदान सुविधा कंपनीद्वारे पुरविण्यात येईल. एजीएमच्या सूचनेमध्ये पुरविण्यात आलेल्या ई-मतदानाद्वारे मतदानाच्या प्रक्रियेचा तपशील पुरविण्यात आलेला आहे.
- सभासदांकडे डिमॅट स्वरुपामध्ये भाग असल्यास आणि ज्यांनी त्यांचे केवायसी तपशील अद्ययावत केले नसल्यास, त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या डिपॉजिटरी पार्टिसिपंटद्वारे त्यांच्या डिपॉजिटर्ससह इतर केवायसी तपशील आणि ई-मेल नोंदणीकृत करावा. सभासदांकडे प्रत्यक्ष स्वरुपात भाग असल्यास आणि त्यांनी केवायसी तपशील अद्ययावत केलेले नसल्यास, त्यांना विनंती करण्यात येते की, फॉर्म ISR-1 सादर करून (https://hgs.cx/investors/kycdocuments येथे डाउनलोडसाठी उपलब्ध) त्यांचे ई-मेल, बँक खाते तपशील आणि कंपनीच्या आरटीएसह इतर केवायसी तपशील अद्ययावत करावेत. संपूर्ण स्वरुपात भरलेल्या फॉर्मचा ई-मेल einward.ris@kfintech.com येथे पाठविण्याची विनंती तुम्हाला करण्यात येत आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभांश इलेक्ट्रॉनिकली जमा करणे आणि व्हीसीद्वारे एजीएममध्ये सहभागासाठीच्या सूचना, रिमोट ई-मतदानासाठीच्या सूचना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्यासाठी सभासदांना हे उपलब्ध
- . **बुक क्लोजर आणि लाभांश** : याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ र्चे कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनविण्यात आलेले नियम, सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीचे शेअर ट्रान्स्फर बुक हे शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ पासून ते शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत (दोन्हीं दिवस समाविष्ट) २९ व्या एजीएमच्या हेतूसाठी आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अंतिम लाभांश सभासदांना देण्यासाठीची अर्हता निश्चित करण्यासाठी बंद राहील. एजीएमच्या सभेमध्ये लाभांश, जर जाहीर झाल्यास, कर वजावटीच्या स्त्रोतावर (TDS) घोषणेच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत देण्यात येईल.

हिंदुजा ग्लोबल सॉल्युशन्स लिमिटेडकरिता

नरेंद्र सिंग कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक:२७ ऑगस्ट २०२४

संचालक मंडळाच्या आदेशावरून स्नोमॅन लॉजिस्टिक्स लिमिटेडकरिता

सही/-सोहन सिंग धाकड कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई **दिनांक:** २७ ऑगस्ट २०२४











